

ABC GAS (INTERNATIONAL) LTD CIN NO.: L27100MH1980PLC022118

Address: 1, Mahesh Villa Worli, Mumbai – 400018 2: 24938697/24935508 Fax: 00-91-22-24937758

Email: cs@abcgas.co.in WWW: www.abcgas.co.in

September 08, 2023

To

BSE Limited

Department of Corporate Services
Listing Department
P J Towers

Dalal Street

Mumbai – 400001

Scrip Code: 513119

Dear Sir/Madam,

# <u>Sub: Intimation Under Regulation 30 and Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements)</u> <u>Regulations 2015 ("Listing Regulations")</u>

In continuation with the letter dated 07 September, 2023 of Newspaper publication- Post ad and in accordance with Regulation 30 and Regulation 47 of Listing Regulations and any other applicable provisions, please find enclosed herewith copy of the advertisement published today i.e. September 08, 2023, in the Mumbai Lakshadweep (Marathi Newspaper), in respect of 43<sup>rd</sup> Annual General Meeting ('AGM') of the Company scheduled to be held on Friday, September 29, 2023 at 4:00 p.m. (IST) through Video Conference/Other Audio-Visual Means to transact the ordinary and special businesses set out in the Notice of the AGM dated August 14, 2023.

The same has also been uploaded on the Company's website which may be viewed at https262://www.abcgas.co.in/

The details required under Regulation 30 of the SEBI (LODR) Regulations, 2015 read with SEBI Circular No. CIR / CFD / CMD / 4 / 2015, dated September 09, 2015 is enclosed as Annexure 1.

Kindly take the same on record.

FOR ABEGAS (INTERNATIONAL) LTD.

Thanking you,

Yours faithfully,

ROUTH SHOREWALA

DIRECTOR DIN: 01650221

Enc: as above



Address: 1, Mahesh Villa Worli, Mumbai – 400018 **2**: 24938697/24935508 Fax: 00-91-22-24937758

Email: cs@abcgas.co.in

www.abcgas.co.in

#### Annexure 1

Brief details viz. agenda proposed to be taken up/resolution to be passed, manner of approval proposed etc.

Sr. No.	Resolution Description	Manner of approval proposed
Ordina	rry Business	*
1	To receive, consider and adopt the Audited Standalone Financial Statements of the Company for the financial year ended March 31, 2022 together with the reports of the Board of Directors and Auditors thereon.	Ordinary Resolution
2	To appoint a Director in place of Mrs. Neelam Satish Shorewala (DIN: 01637681), who retires by rotation at this Annual General Meeting and being eligible, offers herself for re-appointment.	Ordinary Resolution

जाहीर नोटीस

येथे सूचना देण्यात येत आहे कि, माझे अशिल श्री. संतोष रामचंद्र मोरे, यांनी दिलेल्या माहितीवरून हि जाहीर नोटीस देत आहे कि, त्यांच्या खालील नमूद मिळकती मालक **कै. श्री. रामचंद्र सदानंद मोरे** यांचे दिनांव ०७–०७–२००७ रोजी निरवसीयत निधन झाले. त्यांच पत्नी कै. श्रीमती नंदा रामचंद्र मोरे यांचे दिनांक ०५-०३-२०१८ रोजी निधन झाले त्यांच्या पश्चात त्यांच्या पाच मली **सौ. नयना सबमणी अर्याकडी. सौ** मधुमती विलास पाटिल, सौ. अमृता अबित राऊत सौ. नीता कृपेश गोरक्ष, उषा रामचंद्र मोरे आणि एव मुल्गा **औ. संतोष रामचंद्र मोरे** फक्त हे वारसदा

या नोटीसद्वारे नमूद मिळकतीच्या मांडवलात मालमत्तेत असलेले **कै. श्री. रामचंद्र सदानंद मोरे** यांच भाग व हितसंबंध हस्तांतरित करण्यासंबंधी त्यांचे वारसदार किंवा अन्य मागणीदार, हरकतदार त्यांच्याकडून इक्क मागण्या. हरकती मागवण्यात येत आहेत. हि नोटी प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १४ दिवस विकलाच्या पत्त्यावर त्यांनी आपल्या मागण्यांच्या हरकर्तीच्या पृष्टर्थ आवश्यक त्या कागदपत्राच्या प्रति य पुरावे सादर करावेत अन्यथा तसा कोणाचाही कोणत्याई प्रकारचा हक्क, हितसंबंध, दावा, अधिकार नाही । असल्यास तो सोडून दिला आहे असे समजण्यात येईर याची नोंद घ्यावी आणि नमूद मिळकतीच्या भांडवलात मालमत्तेत असलेले **कै. श्री. रामचंद्र सदानंद मोरे** यांच भाग व हितसंबंध श्री. संतोष रामचंद्र मोरे यांच्या नाव इस्तांतरीत करण्यास संस्थेस, संबंधित अधिकाऱ्या

<u>मिळकतीचा तपशिल</u>

रूम नं. सी-३६, भूखंड क्र. ५१५, चारकोप (१) वक्रतुंड सह. गृह. निर्माण संस्था मयादित., आर एस सी -४५, सेक्टर-५, चारकोप, कांदिवली (पश्चिम), मुंबई-800 0EU.

आर.के. तिवारी (वकील मुंबई उच्च न्यायालय) सी–३/००३, चंद्रेश हिल्स, १,२,३ लोढा मार्ग,

**PUBLIC NOTICE** 

Notice is hereby given that my client MR. SURAJ HARI SHANKAR BARAI is going to purchase a Flat being and situate at Room No.311, B-Wing, Rajiv Nagar Society, K. K. Marg, Near Haji Ali, Mumbal-400 034 from MR. RAMNAGINA BAGEDU BARAI, as per statement of Mr. Ramnagina Bagedu Barai, the original documents of the said premises has been misplaced/ Stolen and not traceable after dilinent search if any persons having any claim been misplaced Stolen and not traceable ariel diligent search. If any persons having any claim or right in respect of the said flat premises, by way of inheritance, Share, Sale, Mortgage, Lease, Lien, License, Gift, Possession of encumbrance howscever or otherwise is hereby required to intimate to the undersigned within 14 days from the date of publication of this notice his such claim if any with all supportion his such claim, if any, with all supportin documents failing which the transaction shall b completed without reference to such claims, completed without reference to such claims, if any, of such persons shall be treated as waived and not binding on my client.

Bate: 08/09/2023 Advocate High Court
Off:: Dhanlaxmi Enleprises, Opp. M.M. Court, A. K. Marg.

Bander, E.N. March (40/05/4, Math. 82729900) Date: 08/09/2023

Bandra (E), Mumbai- 400 051 • Mob: 9773888000

#### PUBLIC NOTICE

ATE MR. JASWANTSINGH LALSINGH IATHARU, member of the Unique thantinagar Co-operative Housing Society Ltd. nd owner of Flat No. C-63/002, Sector-10. thanti Nagar, Mira Road (East), Dist. Thane 401 107 died intestate on 01/01/2019 and the societ ansferred the shares and interest in the capital transierred the snares and interest in the capital property of the society belonging to the deceased member in the name of Mrs. Sumeet Kaum Matharu, daughter of the deceased after completing requisite formalities under the M.C.S. Act, 1960. Mrs. Amrit Pal Matharu, wife and another legal heir of the deceased has executed a registered Release Deed dated 03.03.2023 in favour of Mrs. Sumeet Kau latharu and now Mrs. Sumeet Kaur Matharu i ole owner of the said Flat, Mrs. Sumeet Kau Astharu has agreed to sell the said Flat to Mr /ijendra R. Chaurasiya by entering into a egistered Agreement for Sale dated 04/09/2023 laims and objections are hereby invited from he other legal heirs and successors of th deceased if any for transfer of shares and intere-belonging to the deceased by the society and sal transaction of the said flat, inform t ndersigned within period of 15 days from th ublication of this notice failing which the sal ansaction will be completed and thereafter as aim or objection will not be considered. So K. R. TIWARI (ADVOCATE

PUBLIC NOTICE

Shop No. 14, A-5, Sector-7, Shantinaga Mira Road (E.), Dist. - Thane - 401 107

ATE MR. ANTONY FERNANDES ember of the Prajyot Shantinagar Co-operativ ousing Society Ltd. and owner of Flat No. B 3/102, Sector- VI, Shanti Nagar, Mira Road East) Dist Thane-401 107 died intestate o 04/03/2023. Mr. Avelino Fernandes claiming transfer of shares and interest in the apital / property of the society belonging to the ceased member in his name being son and on the legal heir and successor of the deceased Theresa Fernandes & Ms. Tansy emandes, the other legal heirs of the deceased lave decided to release their respective share i espect of the the above Flat belonging to the eceased in favour of Mr. Avelino Fernandes by ntering into a registered Release Deed. Claim and objections are hereby invited from the other egal heirs and successors of the deceased if any transfer of shares and interest belonging t the deceased in respect of the said Flat as well a intering into and registration of the Release Deed, inform to undersigned within period of 15 lays from the publication of this notice failing nich the Deed of Release will be executed and e society will transfer shares and interes elonging to the deceased in the name of Mr velino Fernandes and thereafter any claim o K. R. TIWARI (ADVOCATE)

# **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given that my client Ms. Kanchan G Bachani is one of the surviving legal heirs of late Shri. Kewalram Deepchand Bachani who was sole owner of a residential property bearing Flat No. 1, Bldg No. E2 on Ground Floor, Sunder Milan CHS Limited, Sunde Nagar S V Road Malad West Mumbai 400064, area 39.96 Sq. Fts. built-up and was member, holding Share certific no. 19. distinctive Share Nos. 91 to 95 of r Milan CHS, Ltd. Shri, Kewalra Deepchand Bachani died on 02/01/2022 eaving behind Smt. Aniana K Bachan Mr. Girish K Bachani (Son) Mrs. Deepa Naresh Kalyani (Daughter) Mr. Harish K Bachani (Son) & Mrs. Anita Pawan Bhatia (Daughter) are the only surviving legal heirs according to succession law. Mr. Girish K Bachan also died on 13/04/2008 and leaving behind Mrs. Neha G Bachani (Wife) (died on 08/04/2004), Ms. Kanchan G Bachan (Daughter) & Ms. Divya G Bachan (Daughter) was/are the only legal heirs according to succession law. My client declares that there are no other lega Bachani except my client and Naresh Kalyani, Mr. Harish K Bachai Mrs. Anita Pawan Bhatia & Ms. Divya G Bachani, All legal heirs of late Mr. Shri to gift, release, and transfer their entire es in the abovesaid flat to my client Ms. Kanchan G Bachani by way o

ise / gift deed. Any person who has any claim, right, title and interest in the said flat/share certificate and/or any part thereof by way of sale, gift, conveyance, exchange nortgage, change, lease, lien whatsoever should intimate the same to undersigned in writing with supporting document within 15 days from the date of publication of this notice at the address rovided hereunder. In case no objection shall be presumed that there are no claimants to the said flat/share certificate

> V. K. DUBEY Advocate, High Court Shop No. 9, New Era, Off. S.V. Road, Malad West Mumbai - 400064

#### KAMANWALA HOUSING CONSTRUCTION LIMITED

Regd. Office: 406, New Udyog Mandir-2, Mogul Lane, Mahim (West), Mumbai 400 016. Tel: 2445 6029 
\* Email: kamanwala@gmail.com | Website: www.kamanwalahousing.com \*CIN: L65990MH1984PLC032655 NOTICE OF 39th ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING AND BOOK CLOSURE INFORMATION

The 39th Annual General Meeting of the Members of KAMANWALA HOUSING CONSTRUCTION LIMITED will be held o Saturday, the 30th September, 2023 through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM) at 01:00 P.M. ir compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 read with MCA General Circular No. 10/2022 dated 28th December, 2022, to transact the business as set forth in the notice of the Meeting dated 4th August, 2023. 2. Electronic copies of the Notice of the AGM and Annual Report for fiscal 2023 have been sent to all the members whose email IDs

are registered with the Company/ Depository Participant(s). These documents are also available on the website of the Company a www.kamanwalahousing.com. The dispatch of notice of AGM through electronic mode has been completed on 6th Septembe

3. In terms of and in compliance with provisions of section 108 of the Act read with Rule 20 of Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended from time to time and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing the "remote e-voting" and "e-voting during the AGM, facility to members to cast their vote electronically on all the resolutions set forth in the Notice of the 39th AGM through electronic voting system of National Securities Depository Limited ("NSDL").

. All the members are informed that:

4. All the members are informed that:

a. The business set forth in the notice of the AGM may be transacted through voting by electronic means;

b. The remote e-voting shall commence from September 27, 2023 (9:00 A.M.)

c. The remote e-voting shall end on September 29, 2023 (5:00 P.M.)

d. The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or at the AGM is 23rd September, 2023;

e. E-voting by electronic mode shall not be allowed beyond 5:00 P.M. on 29th September, 2023;

f. Any person who acquires shares of the Company and becomes a member of the Company after dispatch of the Notice of the AGM and holding shares as on the cut-off date i.e., September 23, 2023, may vote in the Annual General Meeting and may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in. For the process and manner of E-voting, Members may refer to the Annual Report of the Company. Annual Report of the Company.
g. Members may note that: i) The remote e-voting module shall be disabled by NSDL beyond 5:00 P.M. on 29th September, 2023

g, members may note that, i) The remote e-voting microuls shall be disabled by NSDL beyond 550 P.M. on 29th september, 2005, and once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently; ii) The facility of e - voting shall be made available at the AGM; iii) The members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again; and iv) Only persons whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to available the AGM.

acility of remote e-voting or e-voting at the AGM; . The Notice of the AGM is available on the Company's website www.kamanwalahousing.com and also on the NSDL's we

If you have any query related to e-voting facility, please refer the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user manual for Shareholders available at the Downloads section at www.evoting.nsdl.com or contact at foil free No. 186-222-990 of NSDL or send a request to evoting@nsdl.co.in. In case of any grievance connected with e-voting facility, please contact Ms. Pallavi Mhatre, Wanager, NSDL, 4th floor, 'A' Trade World, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai – 400 013, Email: swoting@nsdl.co.in, Tel.: +91 22 2499 4545 1 1800-222-990. 5. The Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from 24th September, 2023 to 30th

For KAMANWALA HOUSING CONSTRUCTION LIMITED

DIVYA AĞARWAL COMPANY SECRETARY & COMPLIANCE OFFICER

TAURUS ASSET MANAGEMENT COMPANY LIMITED CIN: U67190MH1993PLC073154

Website: www.taurusmutualfund.com

eptember, 2023 (both days inclusive).

Dated: 7th September, 2023

Head Office & Regd Office: 3rd Floor, 301-304, Chandravillas Co-op Premises Society Ltd., AML Centre 2, 8 Mahal Industrial Estate, Off. Mahakali Caves Road. Andheri-East. Mumbai - 400 093 Tel: 022 - 6624 2700 SAI, SIDs and KIMs of the schemes of Taurus Mutual Fund along with application form may be obtained from Fund's



NOTICE CUM ADDENDUM TO THE STATEMENT OF ADDITIONAL INFORMATION ('SAI'), SCHEME INFORMATION DOCUMENTS ('SIDs') AND KEY INFORMATION MEMORANDUM ('KIMs') OF ALL SCHEMES OF TAURUS MUTUAL FUND ('THE MUTUAL FUND') Change in Base Total Expense Ratio of Scheme(s) of Taurus Mutual Fund

NOTICE IS HEREBY GIVEN and it is proposed to change the base Total Expense Ratio ("TER") (i.e. TER excluding additional expenses provided in Regulation 52(6A)(b) and 52(6A)(c) of SEBI (Mutual Funds) Regulations, 1996) for the following schemes offered by

Taurus Mutual Fund ("the Fund") w.e.f September 15, 2023. Scheme Name(s) **BASE TER** 

	Direct Plan - Existing (%)	Direct Plan - Proposed (%)
Taurus Tax Shield	1.58	1.64
Taurus Discovery (Midcap) Fund	1.91	1.96
Taurus Ethical Fund	1.09	1.15
Taurus Banking and Financial Services fund	1.48	1.52
Taurus Large Cap Equity Fund	2.16	2.18
Taurus Infrastructure Fund	1.83	1.90
Taurus Nifty 50 Index Fund	0.59	0.86

Investors may also visit our website www.taurusmutualfund.com for disclosure(s) relating to TER appearing under sub-section titled "Total Expense Ratio of Mutual Fund Schemes" appearing under Section "Statutory Disclosures". The said information about change in base TER is provided in accordance with SEBI Circular no. SEBI/HO/IMD/DF2/CIR/P/2018/18 dated February 05, 2018 for "Total Expense Ratio - change and disclosure".

For Taurus Asset Management Company Ltd. Place: Mumbal (Investment Manager for Taurus Mutual Fund)

Date: September 07, 2023 Notice cum Addendum No. 14/2023-24

**Authorised Signatory** म्युच्युअल फंडाची गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमीच्या अधीन आहे, योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.

# INTELLIVATE CAPITAL VENTURES LIMITED

CIN: L27200MH1982PLC028715 Registered Office: 120, SV Road, Reporters Bungalow Near Shopper's Stop Opp. Bata, Ground Floor, Andher

West, Mumbai-400058 Corporate Office: 303-304, 3rd Floor, Vipul Agora Mall, MG Road, Sector-28, Gurugram, Haryana-122002.

Phone No: 91-8750131314 Website: www.intellivatecapitalventures.in; E-mail: amfinecompliance@gmail.com

NOTICE OF 40TH ANNUAL GENERAL MEETING, EVOTING AND BOOK CLOSURE Notice is hereby given that the 40th Annual General Meeting (AGM) of the Members of Intellivate Capital Ventures Limited ("Company") will be held on Saturday 30th September, 2023 at 03.30 p.m. through Video Conferencing. Other Audio Visual Means (OAVM) to transact the businesses as set out in the Notice convening the AGM. The proceedings of the AGM shall be deemed to be conducted at the Corporate Office of the company which shall be the deemed venue of the AGM. In compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made the reunder and the Securities and Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, read with General circular dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, January 13, 2021, December 14, 2021, May 05, 2022 and December 28, 2022 and various other circulars related thereto (collectively referred to as "MCA Circulars") and Circular No. SEBI/HO/CFD/ CMD1/CIR/P/2020/79 dated May 12 2020, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 and Circular no. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P 2022/62 dated May 13, 2022 and Circular no. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated 5th January 2023, issued by the Securities and Exchange Board of India (Collectively referred to as "the SEBI Circulars"), the Company has sen the Notice of the AGM along with the Annual Report for the Financial Year 2022-23 on Thursday, 07 September, 2023, through electronic mode only, to those members whose email address are registered with the depository participants or with the Company or M/s, Purva Sharegistry (India) Pvt. Limited, Registrars & Share Transfer Agent,

Pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013 ("Act") read with relevant applicable rules, as amended and Regulation 42 of Securities And Exchange Board Of India (Listing Obligations And Disclosure Requirements) Regulations, 2015 notice is also given that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from September 27, 2023 to September 30, 2023 (both days inclusive) for the purpose

Further pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 (the Act) read with, Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules 2014 as amended and substituted by Companies (Managemen and Administration) Amendment Bules, 2015 and Regulation 44 of Securities And Exchange Board Of India (Listing Obligations And Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to provide members facility to exercise their right to vote on resolutions proposed to be passed at the 40th Annual General Meeting (AGM) by electronic means ('remote e-voting'). The facility for online voting through electronic means shall also be mad available at the AGM and Members who have already cast their votes through electronic mode during the schedule voting period prior to the date of the meeting will not be entitled for online voting as on the date of the AGM. Members participating through the VC / OAVM shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the Companies Act, 2013. The Company has engaged the services of Central Depository Services (India) Limited (hereinafter referred as "CDSL") as agency to provide remote e-voting facility. The details pursuant to the provisions of the Act and Rules are given hereunder:

- The remote e-voting period commences on Wednesday, 27 September, 2023 (9:00 AM IST) and ends on Friday 29 September, 2023 (5:00 PM IST). The remote e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter
- 2. Members of the Company holding shares either in physical form or in dematerialized form, along with person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the Depositories as on the cut-off date of Saturday, the 23th September, 2023 shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the AGM through electronic means.
- Any Person who have acquired shares and became member after the dispatch of the Notice of the AGM but before the 'Cut-off Date' may obtain their user ID and Password for e-voting from the Company's Registrars & Share Transfer Agent, M/s. Purva Sharegistry (India) Pvt. Limited, No. 9, Shiv Shakti Industrial Estate, Ground Floor, J.R. Boricha Marg. Opp. Kasturba Hospital, Lower Parel, Mumbai - 400 011, Tel: 022-23016761, Email purvashr@gmail.com. However, if the member is already registered with CDSL for remote e-voting then he/she can use his/her exiting user ID and password for casting the vote through e-voting.
- Further the board of Directors of the Company has appointed M/s AASK & Associates LLP, Company Secretaries for scrutinizing the remote e-voting process as well as voting during the AGM in fair and Transparent Manner The result of remote e-voting and voting during the AGM shall be declared not later than 48 hours from the conclusion of the AGM. The declared results along with Scrutinizer's Report shall be place on the website of the Company at www.intellivatecapitalventures.in and on the website of the Bombay Stock Exchange on which the shares of the Company are listed i.e. www.bseindia.com.
- in electronic form with the Depository through their Depository Participants and in respect of the shares held in physical form be written to Company's Registrars & Share Transfer Agent, M/s. Purva Sharegistry (India) Pvt. Limited at purvashr@gmail.com. 6. The Notice of AGM and the Annual Report for the year 2022-23 are accessible on the company's website a

Members who have not registered their email are requested to register the same in the respect of the shares held

- www.intellivatecapitalventures.in, the CDSL website at www.evotingindia.com, and the BSE website at www.bseindia.com.
- 7. For detailed instructions pertaining to remote e-voting, Members may refer in the section 'Notes' in Notice of the 40th AGM.
- 8. Members who have cast their votes by remote e-voting prior to the meeting may also join in the meeting through Video Conferencing/Other Audio Visual Means (OAVM) but shall not be entitled to cast their vote again through
- 9. If you have any queries or issues regarding E-Voting you can write an email to helpdesk, evoting @cdslindia.com or contact at 022-23058738 and 022-23058542/43.

Members are requested to carefully read all the notes set out in the Notice of the AGM and in particular, instructions for joining the AGM, the manner of the casting vote through Remote e-voting or through e-voting during the AGM.

> For Intellivate Capital Ventures Limited Sd/-

> > Company Secretary

Narender Kumar Sharma Place: Gurgaon

#### मोरा टोलवेज लिमिटेडमधील व्यवस्थापनातील बदलाकरिता बोलीचे आमंत्रण स्विस चॅलेंज पद्धतीद्वारे

एलएसआय फायनान्शियल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (**एलएसआयएफएन**) ची प्रक्रिया सल्लागार म्हणून नियुक्ती त्रप्णात आली आहे आणि युनियन बँक ऑफ इंडियाने (**यूबी**आय किंवा आघाडी कर्जवार) ला काही क्रेडिट सुविधांचा विस्तार केला आहे, अनिवार्य केले आहे, कंसोर्टियम कर्जदारांच्या (विविध बँका आणि वित्तीय संस्थांसह) वर्तीने कार्य केले आहे (एकत्रितपणे, **कर्जदार**) ज्यांनी मे. मोरा टोलवेज लिमिटेड (**कंपनी / सवलत**), सवलतीच्या बदलीकरिता आणि युबीआर नेतृत्वार्खालील बँकांच्या संघाने वाढवलेल्या विद्यमान कर्जाची पुर्तता करण्यासाठी प्रस्तावित गुंतवणूकदार ओळखण्योकरिता कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय ५०४, समर्पण, न्यू लिक रोड, चकाला, न्यू मिराडोर हाँटेल, अधेरी (पूर्व), मुंबई - ४०००९९ महाराष्ट्र थेथे आहे आणि हे विशेष उद्देश वाहन (एसपीन्ही) एनएच-३० च्या मोहनिया-आरा विभागाचे चार लॅनिंग (किर्म ,,००० ते किमी, ११६,७६०) आहे, बिहार राज्य रस्ते विकास महामंडळ (बीएसआरडीसी), सार्वजनिक बांधकाम विभाग, बिहा सरकारच्या उपक्रमाने वरील प्रकल्पाच्या बांधकामासाठी डिझाईन, बिल्ड, फायनान्स, ऑपरेट आणि ट्रान्सफर (डीबीएफओटी-टोल) तत्त्वावर कंत्राट दिले. वाटपाचे पत्र (एलओए) दि.११.०८.२०११ रोजी जारी केले गेले आणि पक्षांनी दि.१०.०९.२०११ रोजी औपचारिक सवलत करारावर स्वाक्षरी केली.

कंपनी सध्या आर्थिक संकटात आहे. कर्जदारांकडून कंपनीला मिळालेल्या क्रेडिट सुविधा अंदाजे र.४९६.८५ कोर्ट ३१.०३.२०२३ घोजी. एलएसएफआयएन इन्छुकर्गुतवणुकदार/ गुंतवणुकदारांच्या संघाला जर्जदारांना स्वीकार्य असलेली पुरेशी आर्थिक आणि तांत्रिक क्षमता असलेल्या गुंतवणुकदारांना सवलतीच्या बदल्यात मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी आणि यूबीआय च्या नेतृत्वाखालील बँकांच्या कन्सोर्टियमने वाढवलेल्या विद्यमान कर्जाची पुर्तता करण्यासाठी आमंत्रित करते. तत्सम उद्योग किंव वेभागातील अनुभव असलेल्या गुंतवणूकदारांना / गुंतवणूकदारांच्या संघाला प्राधान्य दिले जाईल.

इच्छुक बोलीवार pa.lsifin@gmail.com आणि samvmumbai@unionbankofindia.bank बर ई-मेल याटबून त्यांच्या स्वारस्याची पुष्टी करू शकतात आणि एलएसआय फायनान्त्रायल सर्क्हिसेस प्रायब्हेट लिमिटेड, ५०६/५०७ ५ वा मजला, 'माधव' ई-ब्लॉक, बांडे कुली कॉम्प्लेक्स वांडे (पूर्व), मुंबई - ४०० ०५१, महाराष्ट्र कडून बोली वस्तऐवज गोट करण्याची व्यवस्था देखील करू शकतात दि.०७.०९.२०२३ ते १३.०९.२०२३ पर्यंत स.११:०० ते सायं.०६.०० वा. दरम्यान **२.५,००,०००/-** (रुपये फक्त पाच लाख) चा डिमांड ड्राफ्ट साद केल्यावर (नॉन-रिफंडेबल) **युनियन बँक ऑफ इंडिया, स्ट्रेस्ड** ॲ**सेट मॅनेजमेंट शाखा. मंबई** च्या नावे वैयक्तिकरित्या किंवा करियरद्वारे काढले गेले (ज्या बाबतीत ते वरील पर्यंत पोहोचले पाहिले

मूद केलेली तारीख), कोणत्याही स्पष्टीकरणाच्या बाबतीत, कृपया खालील व्यक्तीशी संपर्क साधाः					
रंपर्क व्यक्ति	मोबाईल क्र.	ई-मेल आयडी			
र्वी.मिलिंद धानोरकर	+९१-८५५०९९७७९४	samvmumbai@unionbankofindia.bank			
र्गी.अजय सेन	+९१-७९८०७८९६३६	pa.lsifin@gmail.com			
		C(1) 1 0 0 1			

एलएसआय फायनान्शियल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड **नोंदणीकृत कार्यालय:** २२७**, ए**.जे.सी. बोस रोड, कोलकाता-७०० ०२०. दूर.: ०३३ २२८० २५५८ कॉर्पोरेट कार्यालय: १०४, एस.पी. मुखर्जी रोड, सागर ट्रेड क्यूब, ५वा मजला, कोलकाता ०००२६. दूर.: ०३३ २४८६ ३८१६ / ३३६२

**मुंबई कार्यालय :** ५०६/५०७, ५वा मजला, 'माधव' ई ब्लॉक, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स वांद्रे (पूर्व) गुंबई - ४०००५१ दिल्ली कार्यालय: चिरंजीव टॉवर' १२ वा मजला, ४३, नेहरू प्लेस, नवी दिल्ली - १९० ०१९. सीआयएन क्रमांक: यू७४१२०डब्ल्यूबी२०१०पीएलसी१५०३००

टीपः एलएसआयएफएन /यूबीआय कोणतेही कारण न देता आणि कोणतीही जबाबदारी न देता प्रक्रिया रद्द करण्याच किंवा सुधारण्याचा अधिकार राखून ठेवतो. हे प्रस्ताव दस्तऐवज नाही, अर्जदारांनी स्वतःला स्पष्टीकरण/दुब्स्ती/वेळ-विस्तार, असल्यास, याबावत अपडेट टेवावे.



## विकायेम फॅशन अँड ऍपेरल्स लिमिटेड

**नोंदणीकृत कार्यालय:** १९३, उद्योग भवन, शर्मा इंडस्ट्रिअल इस्टेट, वालभत रोड, गोरेगाव, पूर्व, मुंबई ४०० ०६३, महाराष्ट्र, भारत ई-मेल : admin\_mumbai@vkmgroups.biz संकेतस्थळ : www.vkmgroups.com दूरध्वनी क्रमांक : ०२२ - ४०३५ १४१४, ४०३५ १४८१ सीआयएन : U17120MH1985PLC037516

# ३८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि इ मतदान माहिती

- कंपनीची ३८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार, दिनांक ३० सप्टेंबर २०२३ रोजी भारतीय प्रमाण वेळे नुसार दुपार ३.०० वाजता कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय ११३, उद्योग भवन, शर्मा इंडस्ट्रिअल इस्टेट, वालभत रोड, गोरेगाव, पूर्व
- एमसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रके यांच्या अनुसार वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना त्यासह विशीय वर्ष २०२२ . २३ करिताचा वार्षिक अहवाल केवळ इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाठविणे आवश्यक आहे आणि त्यानुसार वित्तीय वर्ष २०२२ - २३ करिताचा वार्षिक अहवाल आणि ३८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सचना कंपनीच्या अशा सभासदान पाठविज्यात आली आहे, ज्या समासदांचे इ मेल तपशील कंपनी / डिपाझिटरीज आणि शेजर ट्रान्स्फर एजेंट्स यांच्याकः १. सप्टेंबर २०२३ रोजी नोंदणीकृत आहेत. चार्षिक अहवाल आणि चार्षिक सर्वसाधारण समेची सूचना कंपनीचे संकेतस्थळ <u>www.vkmgroups.biz</u> येथे तसेच <u>https://evoting.klintech.com</u> येथे उपलब्ध आहे
- ३८ च्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या प्रस्तावांवर मतदान करण्यासाठी सभासदांची पात्रता निर्धारित करण्याकरिता कंपनीने २३ सप्टेंबर २०२३ ही तारीख कट ऑफ तारीख म्हणून निश्चित केली आहे. आशी कोणतीही व्यक्ती जी कट ऑफ तारीख रोजी कंपनीची सभासद आहे ती चार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहण्यासाठी आणि चार्षिक सर्वसाधारण सभेच्य सूचनेत नमूद केलेल्या प्रस्तावांवर मतदान करण्यासाठी पात्र असेल.
- सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) नियम २०१५ चा नियम ४२ आणि कंपनी कायदा २०१३ व कलम ९१ तसेच त्या अंतर्गत लाग असणारे नियम यांच्या अनुसार कंपनीच्या सभासद नोंद पुस्तिका आणि समभाग हस्तांतरण पुस्तिका शनिवार, दिनांक २४ सप्टेंबर २०२३ ते शुक्रवार, दिनांक ३० सप्टेंबर २०२३ (दोन्ही दिवस धरून या कालावधीत बंद राहतील.
- कंपनी कायदा २०१३ चे कलम १०८ मधील तारातुदी, कंपनीज (मॅनेजमेंट अँड ऍडमिनिस्ट्रेशन) नियम २०१५ च नियम २०, तसेच सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) नियम २०१५ चा नियम ४४ आणि लाग्, असलेली परिपत्रके यांच्या अनुसार वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूलनेत नमूद केलेल्या विषयांवर केफि-टेक्नॉलॉजी लिमिटेड यांनी उपलब्ध करून दिलेल्या इलेक्ट्रॉनिक माध्यमातून इलेक्ट्रॉनिक स्वरूपात (दूस्थ ई-मतदान) मतदान करण्याची सुविधा कंपनीकडून उपलब्ध करून दिली जाणार आहे. दूरस्थ ई-मतदान कालावधीला **बुधवार, दिनांक** २७ सप्टेंबर २०२३ रोजी भारतीय प्रमाण चेळे नुसार सकाळी ९.०० वाजता प्रारंभ करण्यात येणार असून ही प्रक्रिया शुक्रवार, दिनांक २९ सप्टेंबर २०२३ रोजी भारतीय प्रमाण चेळे नुसार संध्याकाळी ५.०० वाजता संपुद्यात येणार आहे. यानंतर ई-मतदान प्रारूप केफिन यांच्याकडून मतदानासाठी बंद करण्यात थेणार आहे. ज्या समासदांनी वार्षिव सर्वसाधारण सभेच्या पूर्वी दरस्थ इ मतदान पद्धतीने मतदानाचा हक बजावलेला नाही अशा सभासदांसाठी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान मतदान सविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. ई–मतदान प्रक्रियेचा सविस्तर तपशीत ार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद करण्यात आला आहे. एखाद्या सभासदाने एखाद्या प्रस्तावावर एकदा मतदान केले असेल तर त्याला त्यात पुन्हा बदल करता येणार नाही.
- अशा व्यक्ती ज्यांची नावे कंपनीच्या सभासद नोंद पुस्तिकेत तसेच डिपॉझिटरीज यांनी तयार केलेल्या लाभार्थी मालकांच यादीत कट ऑफ तारीख रोजी नोंदणीकृत असतील अशा व्यक्तीच दूस्थ ई-मतदान तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान मतदान यासाठी पात्र असतील. एखादी व्यक्ती वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना निर्गमित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कंपनीचे समभाग धेऊन कंपनीची समासद झालेली असेल आणि कट तारीख रोजी म्हणजेच शनिवार, दिनांक २३ सप्टेंबर २०२३ रोजी तिच्याकडे कंपनीचे समभाग असतील तर अशी व्यक्ती <u>einward</u> riskfintech.com / evotingkfintech.com येथे इ मेलच्या माध्यमातून विनंती करून युजर आयडी आणि पासवड
- ई-मतदान प्रक्रियेचा तपशील आणि प्रक्रिया जाणून घेण्यासाठी सभासद **वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत** नमू केलेल्या सचनांचा संदर्भ घेऊ शकतात. ई-मतदान प्रक्रियेच्या संदर्भात कोणत्याही शंका किंवा प्रश्न असल्यास सभासदांन खालील प्रमाणे नमूद केलेल्या व्यक्तींशी संपर्क साधावा.

सेलेनियम टॉवर बी. प्लॉट क्रमांक ३१ आणि ३२, फिनान्शिअल डिस्ट्रिक्ट, नानाक्रमगुडा, सेरीलिंगमपृष्टी मंडळ हैदराबाद, ५०० ०३२ भारत थेथे संपर्क साधावा किंवा ई-मेलच्या माध्यमातृत् <u>einward.riskfintech.com</u> evotingkfintech.com येथे संपर्क साधावा किंवा १८०० - ३०९- ४००१ येथे संपर्क करावा.

> विकायेम फॅशन ॲंड ऍपेरल्स लिमिटेड यांच्या करित गोपिका सिंग



दिनांक : ०७ सप्टेंबर, २०२३

स्थळ : मुंबई

# ∧B एबीसी गॅस (इंटरनॅशनल) लिमिटेड

सीआयएन : L27100MH1980PLC022118 ई-मेल : cs@abcgas.co.in संकेतस्थळ : www.abcgas.co.in कंपनीच्या समभागधारकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी सूचना

४३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि ई-मतदान माहिती

याद्वारे सूचित करण्यात येते की कंपनीची ४३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कंपनी कायदा २०१३ च्या आवश्यक त्या तरतटी तसे

बाद्धों, सुचित करण्यात येते की कंपोची ४३ वी वार्षिक सर्वेताभारण सभा कंपनी कायदा २०१३ च्या आवश्यक त्या तरहती तसेच त्या अंतरीत काविष्णात आतेले विचिष रिवाय गंद्धा अनुसार तसेच त्यासठ वाचा सिक्स्पृटिजि औड एक्स्बें बोर्ड आई हिंद्या (लिस्टिंग ऑक्स्पिशनस अंड डिस्क्लोजर रिकायर्सेट्स) नियम २०१५ सहवाचिता या संदर्भात जारी करण्यात आलेली संबंधित परिपक्ते जो कांगिर व्यवसार मंत्रालय ('एससीए') आणि सिक्सुरिटीज अंड एक्स्बेंज बोर्ड आंक इंडिया ('सेबी') यांची आर्था केली आहेत त्यांच्या अनुसार हिवांक २९ सर्टेंबर २०२२ रोजी संप्याकाळी ४. ०० वाजता (भारतीय प्रमाण बेळे सुसार) घंण्यात येणार आहे आणि वित्तीय वर्ष २०२२ - २३ करिता लेखारपिक्षित स्वतंत्र वित्तीय पत्रक तसेच त्यासह संचालक यांचा अहवाल आणि लेखा परीक्षक यांचा अहवाल आणि अन्त आवश्यक ती प्रपत्ने दिनांक ०६ सर्टेबर २०२३ रोजी इलेक्ट्रॉनिक माध्यमातून कंपनीच्या अला समासदाना निर्मित करण्यात आली आहेत च्या सभासदांचे ई-येल तथालील कंपनी/रिकट्सर आणि ट्रान्यर एकंट, रिका इलेक्ट्रानिक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (लिंक इन टाइम)/डिपॉझिटरी पार्टीसिपंटस यांच्याकडे नोंदणीकृत आहेत. वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचन आणि बरील प्रमाणे नमृत् केलेली प्रभन्ने कंभनीचे संकेतस्थळ <u>www.abcaas.co.in</u> बेथे तसेच स्टॉक एक्सचेंन यांचे संकेतस्थळ म्हणजेच चीएसई लिमिटेड यांचे संकेतस्थळ <u>www.bseincia.com</u> आणि कंभनी रजिस्ट्रार आणि ट्रान्स्कर एजंट लिंक इन टाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांचे संकेतस्थळ <u>https://instavote.linkintime.co.in</u> येथे उपलब्ध करून देण्यात आली आहेत वार्षिक सर्वसाधारण सभेच्या संदर्भातील प्रपत्रे सभासदांना इलेक्ट्रॉनिक पाहणीसाठी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना निर्गमित

### जानक कर्यवाची प्रक्रिय समय्या व्यक्तमात्त्र अरू केमलात्मा अस्पूर्णक याहुगालाठा जानक स्वर्तनारण समया चूचना क्यान कर्यवाची प्रक्रिया अपूर्ण झात्यामस्यात तार्ययासून उपलब्ध असतीत. त्या समासदाना या प्रपन्नाची पाहणी करण्याची इच्छा आह ते ई-मेलच्या माध्यमातून <u>csabcgas.co.in</u> येथे संपर्क साधू शकतात. दूरस्थ ई–मतदान तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान होणारे ई–मतदान :

वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सुबनेत नमूद् करण्यात आलेल्या विषयांवर सभासदांना इलेक्ट्रानिक मतदान पद्धतीने मतदान करण्याची सुविधा कंपनीकडून उपलब्ध करून दिली जात आहे. सभासद दूरस्य मतदान पद्धतीने खालील प्रमाणे नमूद केलेल्या तारखांना मतदान करू शकतात. (दूरस्थ ई-मतदान), ई-मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कंपनीने लिंक इन टाइम

मतदानाच्या प्रक्रियेच्या संदर्भातील माहिती आणि सूचना ज्यात ज्या सभासदांकडे कंपनीचे समभाग डिमॅट स्वरूपात आहेत, प्रत्यक्ष स्वरूपात आहेत आणि ज्या सभासदांनी आपल्या ई-मेल तपशिलाची नोंदणी केलेली नार्ड अशा सभासदांसाठी ई-मतदानाच्या प्रक्रियेचा तपशील वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत देण्यात आला आहे. वार्षोंक सर्वसाधारण सभेची सूचना निर्गीयत करण्याची प्रक्रिया पर्ण याल्यानंतर एखाटी व्यक्ती कंपनीचे समभाग घेऊन कंपनीची सभासट यालेली असेल आणि कट ऑफ तारीख रोज श्राक्रया भूग झाल्यानार एखाटा व्यक्ता करनान समयान यकन करनाना समासद झाल्या असल आण कट आफ ताराख राजा तिच्याकडे कम्पनीने समाभाग असतील (जिंचा तारशील खाली देण्यात आला आहे) त्यांच्यासाठी मतदान प्रक्रियेना तपशील/ज्या संभासदोना कुरत आपडी आणि पासवर्ड यांचा विसर पडला आहे त्यांना युन्तर आपडी आणि पासवर्ड प्राप्त करण्याच्या प्रक्रियेना तपशील वार्षिक सर्वसाधारण समेच्या सूचनेत देण्यात आला आहे.

दुरस्थ ई-मतदान सुविधा खालील प्रमाणे नमूद केलेल्या कालावधीत उपलब्ध असेल दुरस्थ ई-मतदान प्रक्रियेला प्रारंभ : सोमवार, दिनांक २५ सप्टेंबर २०२३ रोजी भारतीय प्रमाण वेळे नुसार सकाळी ९.०० वाजता

दास्थ ई-मतदानाची समाप्ती : गुरुवार, दिनांक २८ सप्टेंबर २०२३ भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी ५.०० वाजता. . गरील प्रमाणे नमूद केलेली तारीख आणि वेळेनंतर दूरस्थ ई-मतदान पद्धतीने मतदान करण्यास परवानगी असणार नाही आणि दूरस्थ ई-मतदान प्ररूप लिंक इन टाइम यांच्याकडुन वरील प्रमाणे नमुद करण्यात आलेल्या कालावधीनंतर खंडित करण्यात येणार आहे. जे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित असतील आणि ज्यांनी दूरस्थ ई-मतदान पद्धतीने मतदान केलेले नाही असे सभासव वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान ई-मतदान पद्धतीने मतदान करू शकतात

अशी व्यक्ती जिचे नाव कट ऑफ तारीख म्हणजेच शुक्रवार, दिनांक २२ सप्टेंबर २०२३ रोजी सभासद नोंद पुस्तिकेत नोंदणीकृत आहे केवळ अशी व्यक्तीच दरस्थ ई-मतदान आणि वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान ई-मतदान पद्धतीने मतदान करण्यासाट

ई—मेल तपशील नोंदणीकृत/अद्ययावत करण्याची प्रक्रिया :

- ए) ज्या सभासदांकडे कंपनीचे समभाग प्रत्यक्ष स्वरूपात उपलब्ध आहेत आणि ज्यांनी आपला इ मेल तपशील कंपनीकडे नोंदणीकृत अद्ययावत केलेला नाही त्यांना आवाहन करण्यात येते की त्यांनी आयएसआर -१ फॉर्म जो आरटीए यांचे संकेतस्थळ <u>https</u> web.linkintime.co.in/KYC-downloads.html येथे उपलब्ध आहे तो योग्यरीचा भरून आणि स्वाक्षरी करून तसेच पुरुवर्थ आवश्यक ती कागद्वात्रे जोडून लिंक इन टाइम इंडिया लिमिटेड यांच्याकडे सी १०१, २४७ पार्क, एल. बी. एस. मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई ४०० ०८३ येथे सादर करावा आणि आपला ई-मेल तपशील नॉदगीकृत/अद्यवावत करून च्यावा.
- fl) ज्या सभासदांकडे कंपनीचे समभाग डिमॅट स्वरूपात उपलब्ध आहेत आणि ज्यांनी आपला ई-मेल तपशीर ्ष्या तमासदामकः क्षणान्त सम्बागः ।अन्यः व्यक्तमान्त ।अन्यः आहतः आग्रा ज्याना आपता इन्यतः त्यवाहार् गिर्द्याकृतं/अवधावतं केलेला नाही त्याना आबाहान करण्याव वेतो की त्यांनी आपला ई-मेल तपशील जिथे त्यांची डिमेंट खात आहेत त्या डिपॉझिटरी यांच्याकडे नोंदगीकृत/अधयावत करून घ्यावा.
- त्याचप्रमाणे एमसीए परिप्रकाच्या अनुसार कंपनीने समासदांना इ मेल तपशील कंपनीकडे वार्षिक अहवाल आणि वित्तीय वर्ष २०२२–२३ करिता वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना प्राप्त करण्याच्या मर्यादित उद्देशासाठी अद्ययावत करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. (ई-मतदान सूचना तसेच त्यासह युजर आयडी आणि इ मतदानासाठी आवर्यक असलेला पासवर्ड प्राप्त करण्यासाठी) तो rnt.helpdesklinkintime.co.in येथे ई-मेल पाठवून इलेक्ट्रॉनिकली करता येईल. मतदानाच्या संदर्भात शंका असतील तर सभासद लिंक इन टाइम इंस्टाव्होट हेल्प डेस्क यांच्याशी <u>enoticeslinkintime.co.ir</u>

येथे विनंती पाठवून संपर्क साध् शकतात तसेच दरध्वनी क्रमांक ०२२ ४९१८ ६००० येथे संपर्क साध् शकतात कोणत्याही शंका असल्यास सभासदांना आबाहन करण्यात येते की त्यांनी खालील व्यक्तीशी संपर्क साधावा :

लिंक इन टाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (युनिट : एबीसी गॅस (इंटर नॅशनल) लिमिटेड) १०१, २४७ पार्क, एल बी एस मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई ४०० ०८३

ई-मेल : mt.helpdesklinkintime.co.in टोलफ्री क्रमांक : १८०० १०२० ८७८ (कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी भारतीय प्रमाण वेळे नुसार

प्रकाळी ९.०० ते संध्याकाळी ६.००) व्हीसी/ओएव्हीएम यांच्या माध्यमातन वार्षिक सर्वसाधारण सभेत सहभाग :

सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेत व्हीसी/ओएव्हीएम यांच्या माध्यमातून लिंक इन टाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्य प्लंटफॉर्मच्या याध्यमातून <u>https://instameet.linkintime.co.in</u> येथून सहभाग येऊ शकतात. वायरण्यासाडीचे लॉग इन क्रेडेडिंग्यस्य गिळांच्याच्या प्रक्रियेचा तपशील आणि वार्षिक सर्वसाधारण समेत सहभाग येष्याच्या प्रक्रियेचा तपशील वार्षिक सर्वसाधारण समेश्या सूचेन तेष्याया आला आहे. च्या समासदीनी दूर्व्य चैनेत सहभारा विक्रीन मदताचाल बक्त बजावलेला आहे असे सभासद वार्षिक सर्वसाधारण समेला उपस्थित राह् शकतात यात्र त्यांना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान पुन्हा मतदान करू शकणार नाहीत.

एबीसी गॅस (इंटर नॅशनल) लिमिटेड यांच्या करित

ञ्चामलाल प्रसाद जोरेवाल

# रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

मोरारजी टेक्स्टाईल्स लिमिटेड

नोंद.कार्यालय: पेनिन्सुला स्पेंटा, मथुरादास मिल्स कंपाऊंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०००१३, दूर.:०२२-६६२२९५००; वेबसाईट:www.morarjee.com; ई-मेल:corporatesecretarial@ashokpiramalgroup.com; सीआयएन:एल५२३२२एमएच१९९५पीएलसी०९०६४३

२८व्या वार्षिक सर्वसाधारण सभा व ई–वोटिंगबाबत माहितीची सूचना गद्वारे सूचना देण्यात येत आहे की कंपनीची २८वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बुधवार, २ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी २.३० वाजता कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या (एमसीए) सामान्य परिपत्रकाच्य रतुर्दींचे पालन करून, कंपनीच्या एजीएममध्ये नमूद केल्यानुसार व्यवसाय व्यवहार करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग/इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमांद्वारे (व्हीसीओएव्हीएम) परिपत्रक क्र.२/ २०२२ दिनांक ५ मे २०२२, २९/२०२९ दिनांक १४ डिसेंबर २०२९ आणि ०२/२९ दिनांक ९३ जानेवारी २०२९ परिपत्रक क २०/२०२० दिनांक ५ मे २०२० आणि परिपत्रक क १७/२०२ सोबर वाचा दिनांक ८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल २०२० आणि या संदर्भात जारी केलेली त्यानंतरची परिपन्नके, नवीनतम १०/२०२२ दिनांक २८ डिसेंबर २०२२, आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय (एमसीए) आणि इतर सर्व लागू कायदे आणि परिपत्रके. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) परिपत्रक क.SEBI/HO/CFDPoD-2/P/CIR/2023/4 दिनांक ५ जानेवारी. २०२३ (एकत्रितपणे 'लाग् परिपत्रके म्हणन संदर्भित)होणार आहे. संबंधित परिपत्रकांचे पालन करून. एजीएमची सचना आणि वार्षिक अहवाल ५ सेप्टेंबर २०२३ रोजी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सर्व भागधारकांना पाठवण्याते आला आहे ज्यांचे ईमेल आयडी कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंटकडे नोंदणीकृत आहेत. ही कागदपत्रे कंपनीच्य www.morarjee.com वर, स्टॉक एक्स्चेंजच्या संकेतस्थळांवर, म्हणजे बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडवर अनुक्रमे www.bseindia.com आणि www.nseindia.com. एनएसडीएलची वेबसाइट (एजीएम दरम्यान रिमोट ई-वोटिंग सविध प्रदान करण्यासाठी तसेच ई–वोटिंगसाठी नियुक्त केलेली एजन्सी आणि ही एजीएम आयोजित करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुविधा वापरण्यासाँठी) म्हणजे www.evoting.nsdl.com वर उपलब

कंपनी कायदा, २०१३ च्या कलम ९१ च्या अनुषंगाने त्याखाली बनवलेल्या लागू नियमांसह वाचले गेले कंपनीच्या भागधारकांच्या २८व्या वार्षिक सर्वेसाधारण सभेसाठी गुरूवार, २० सप्टेंबर, २०२३ र बुधवार, २७ सप्टेंबर, २०२३ (दोन्ही दिवस समावेश) या कालावधीत सदस्यांची नोंदणी आणि कंपनीचे शेअर ट्रान्सफर बुक्स बंद राहतील.

कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ च्या तरतुर्दीचे पालन करून त्याखाली बनवलेले लागू नियम आणि सेबीचे नियम ४४ (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ऑणि डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन, २०९५ कंपनीला ई–वोटिंग (रिमोट ई–वोटिंग) प्रदान करण्यात आनंद होत आहे. त्याच्या भागधारकांना सविध आणि नोटीसमध्ये नमूद केलेला व्यवसाय रिमोट ई-वोटिंगद्वारे व्यवहार केला जाऊ शकतो. २० सप्टेंबर २०२३ या निश्चित तारखेला ज्या सदस्यांची नावे सभासदांच्या नोंदणीमध्ये किंवा डिपॉझिटरीद्वारे राखून ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदणीमध्ये नोंदवली गेली आहेत, त्यांनाच रिमोट ई- वोटिंग किंवा एजीएंग नतदानाच्या सुविधेचा लाभ घेण्यास पात्र असेल.

रिमोट ई-वोटिंग २४ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ०९:०० वाजता भाप्रवे सुरू होईल आणि २६ सप्टेंबर २०२३ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता भाप्रवे समाप्त होईल. रिमोट ई-वोटिंग पोर्टल एनएसडीएलद्रा अक्षम/ब्लॉक केले जाईल आणि सदस्यांना उक्त टाइमलाइनच्या पलीकडे इलेक्टॉनिक पद्धतीने मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही


कोणतीही व्यक्ती. जी एजीएमची सचना पाठवल्यानंतर कंपनीचे शेअर्स विकत घेते आणि निश्चित दिनांव म्हणजेच २० सप्टेंबर २०२३ रोजी<sup>ँ</sup>शेअरहोल्डर बनते, ती एजीएमची सूचना कंपनीच्या वेबसाइटवर किंव ाएसडीएल वेबसाइटवर पाहू शकते. वर उल्लेख केला आहे. असे भागेधारक evoting@nsdl.co.ir वर विनंती पाठवून त्यांचा/तिचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकतात. एनएसडीएल वेबसाइटवरील तदानाच्या सूचना देखील पाहू शकतात. तथापि, जर तुम्ही आधीच एनएसडीएल ई-वोटिंग प्लॅटफॉर्मक नोंदणीकृत असाल, तर तुम्ही तुमचा विद्यमान वापरकर्ता-आयडी आणि पासवर्ड वापरू शकता.

एजीएम दरम्यान मतदानाची सुविधा देखील उपलब्ध करून दिली जाईल आणि व्हीसी सुविधेद्वारे एजीएममध्ये जपस्थित असलेले भागधारक । ज्यांनी रिमोट ई- वोटिंगदारे तरावांवर आपले मत दिले नाई आणि अन्यथा त्यांना असे करण्यास प्रतिबंधित केले नाही, एजीएममध्ये ई–वोटिंग प्रणालीद्वारे मतदान

कोणत्याही शंका असल्यास, तुम्ही www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध शेअरधारकांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यु) आणि शेअरधारकांसाठी ई-व्होटिंग वापरकतां पुस्तिका पाहू शकता किंवा : ०२२-४८८६७०० आणि ०२२-२४९९७०० वर कॉल करू शकत केंवा evoting@nsdl.co.in वर पल्लवी म्हात्रे, वरिष्ठ व्यवस्थापक यांना विनंती पाठवा.

मोरारजी टेक्स्टाईल्स लिमिटेडकरित निष्ठी धर्मानी

कंपनी सचिव



नोंदणीकृत कार्यालय : पूजा हाऊस, १ ला मजला, सीटीएस क्रमांक ८९२- ८९३, जुहू तारा रोड, जे डब्ल्यू मॅरीयॉट हॉटेल समोर, जुहू, मुंबई ४०० ०४९ दुरव्यती क्रमांक : ०२२ - २६२१ १६२३ / १४, ई-मेल : investor@poojaentertainmentandfilms in संकेतस्थळ : https://poojaentertainmentandfilms.in सीआयएन : L99999MH1986PLC040559

वार्षिक सर्वसाधारण सभा, ई-मतदान आणि बुक क्लोजर यांची सूचना

गद्रारे सचित करण्यात येते की.

ठिकाणः मुंबई

दिनांकः ०६.०९.२०२३

- ्रण पूजा एंटरटेनमेंट अँड फिल्म्स लिमिटेड (''कंपनी'') यांच्या सभासदांची ३६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (''३६ वी एजीएप'') शुक्रवार दिनांक २९ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी ३.०० वाजता व्हिडीओ कॉन्फरिसेंग (''व्हीसी'')/ अन्य मान्यताप्राप्त दुकशाच्य माध्यमे (''ओएव्हीएप'') यांच्या माध्यमातुन, कंपनीच्या सभासदांना देण्यात आलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सुचनेत नमूद विषयांच्या अनुक्त घेण्यात येणार आहे. वार्षिक सर्वसाधारण सभा कंपनी कायदा २०१३ च्या लागु आलेल्या आणि आवश्यक त्या तस्तुदी तसेच त्या अंतर्गत बनविष्यात आलेले विविध नियम यांच्या अनुसार आणि सामान्य परिपत्रक परिवृक्त क्रमांक १४/२०२० दिनांकीत ०८ एप्रिल २०२०, १७/२०२० दिनांकीत १३ एप्रिल २०२०, १०/२०२० दिनांकीत १३ एप्रिल २०२०, २०/२०२० दिनांकीत ०५ मे २०२०, क्रमांक ०२/ २०२१ दिनांकीत १३ जानेवारी २०२१. क्रमांक १९/ २०२१ दिनांकीत ०८ डिसेंबर २०२१, क्रमांक २१/२०२१ दिनांकीत १४ डिसेंबर २०२१ आणि ०२/२०२२ दिनांकीत १५ मे २०२२ आणि क्रमांक १०/२०२२ दिनांकीत २८ डिसेंबर २०२२ अनुक्रमे जी कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय (एमसीए) यांनी जारी केली आहेत आणि सेबी (लिस्टिंग ऑव्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंद्स) व्यवहार मंत्रालंच (एससाए) बाना जारा कला आहत आप सह। (लास्टा आल्माशस्त अड ।डब्ल्लाजर (राजस्मित्स) नियम २०१६ तर्मच त्यास्त वाचा परियक क्रमांक सेबी/एचओ/सेएफडी/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपिउटी/सिएउटी/सीआअआ/एपिउटी/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअल्याअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/सीआअआ/पिडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/एपडि/सीआअआ/पडि/सीआअआ/सीआआ/पिडि/सीआअआ/पिडि/सीआअआ ''बीएसपीएल'') यांनी उपलब्ध करून दिलेल्या इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सुविधा उपलब्ध करून दिली
- बी) एमसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रके यांच्या अनुसार ३६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना च्यात ३१ मार्च २०२३ रोजी संपत्तेल्या आर्थिक वर्षासाठी लेखापरीक्षित वित्तीय पत्रकांचा समावेश आहे (वार्षिक अहवाल) ती सूचना ई-मेलच्या माध्यमातून अशा सभासदांना निर्मीमत करण्यात आली आहे च्या सभासदांचे ई-मेल तपशील कंपनी/ इन्याद्वित्यं गार्टीसिपटस् रिकिस्ट्रा साजार्द्या गार्पाता कर्णाता आहे. जार जो हमार्द्या व निर्माण करेगा) डिपाबिद्रियं गार्टीसिपटस् रिकिस्ट्रा आणि ट्रान्स्य एजंद्रस यांच्याकडे नौत्पीकृत आहेत. समासदाना ३६ च्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि वार्षिक अहवाल यांची प्रत्यक्ष प्रत पाठविण्याची आवश्यकता एमसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रके यांच्या अनुसार निलंबित करण्यात आली आहे. वरील प्रमाणे नमूद केलेला वार्षिक अहवाल निर्मामत करण्याची प्रक्रिया कंपनीने ०६ सप्टेंबर २०२३ रोजी पूर्ण केली आहे.
- सी) कंपनी कायदा २०१३ चे कलम १०८ मधील तरतदी. तसेच त्यासह वाचा कंपनीज (मॅनेजमेंट अँड ऍडमिनिस्टेशन) नियम करणा कावार १८९७ व करात २०० ने महार रिप्युत, एक्टर जी कावार विचार करावि हमें कराव कि उत्तर कर उनातारहूं गां, गव १८९६ चा नियम २० आणि त्यात वेळवेळी करणात आलेल्या सुधारणा, तसेच सेन्नी (लिस्टिंग) अनिवारीस्त से डिस्क्लोंबर रिकायरमेंट्रस) नियम २०१५ चा नियम ४४ आणि त्यात वेळवेळी करण्यात आलेल्या सुधारणा यांच्य अनुसार ३६ च्या चार्षिक सर्वसाधारण सभेच्या सुचनेत नमृद केलेल्या प्रस्तावांवर सभासदांना इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने मतदान कप्ण्यासाठी कंपनी दूरस्थ ई-मतदान सुविधा (वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वी) आणि इ मतदान सुविधा (वार्षिक सर्वधाराण सभेच्या दूरमान) उपलब्ध करूल देत आहे आणि ही सुविधा मेसस् विश शेजर सर्विहेस प्रायल्हेट लिमिटेड (''बीएसपीएल'') यांनी उपलब्ध करून दिलेल्या ई-मतदान प्लॅटफॉर्मच्या माध्यमातृन देण्यात येणार आहे.
- डी) सर्व सभासदांना कळविण्यात येते की :
- ३६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सचनेत नमद केलेल्या विषयांवर डलेक्टॉनिक मतदान पद्धतीने कामकाज घेण्यात
- दुस्स्थ ई-मतदान कालावधीला. २६ सप्टेंबर २०२३ रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी ९.०० वाजता प्रारंभ करण्यात. येईल आणि ही प्रक्रिया. २८ सप्टेंबर २०२३ रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी ५.०० वाजता संपुष्टात येईल दूरस्थ ई-मतदान पद्धतीने तसेच ३६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ई-मतदान पद्धतीने मतदान करण्यासाठी सभासदाच
- ाता निश्चित करण्याकरिता २२ सप्टेंबर २०२३ ही कट ऑफ तारीख म्हणून निश्चित करण्यात आली आहे कंपनीच्या ३६ व्या वार्षिक सर्वसाधारण समेची सूचना निर्गमित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एखादी व्यक्ती कंपनीचे समभग घेकन कंपनीची स्वभासद झालेली असेल आणि कट ऑफ तारीख म्हणजेच २२ सप्टेंबर २०२३ रोजी तिच्याकडे कंपनीचे समभाग असतील तर अशी व्यक्ती ई-मतदानासाठी ३६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सचनेत नमद केलेल्य क्षनाच समाग अस्ताल तर अशा व्यक्ता इ-मतदानासाठा उद व्या चाषक सरसामाण समय्या धूपनत ममूद करात्या धूपनांचा अजनले करू रक्तों . वरू कोणतीही व्यक्ती सीडीएसएए/एपएपसडीएल योगकडे ई-मतदानासाठी या आधीच तेंद्रणीकृत असेल तर ती व्यक्ती तिचा सध्याचा युवर आयडी आणि पासवर्ड मतदानासाठी वापरू शकते. वर कोणत्याही शंका असतील तर समभागधारक रजिस्ट्रार आणि ट्रान्स्फर एजंट्स म्हणजेच मेसर्स बिग शेअर सर्व्हिसेस प्रायव्हेत राक्ता अरुपाली पर निनामात्माक राज्यहरू जाजा कृत्यहरू रे एक्ट्र क्लाव निर्माण निर्माण नाम जाज राज्यहरू अप्यक्टर लिमिटेड योज्याची <u>ivote@bioshareonline.com</u> यांच्याची संगक साधू शकते. ज्या समासदाना डिगाडिस्टीक स्वणांचेच सीडीएसएल आणि एनएसडीएल यांच्या माण्यमातृत लांग उन करताना कोणत्याती तांत्रिक अडल्पणी येत असतील तर सीडीएसएल हेल्य डेस्क यांच्याच्याणी <u>helpdesk evoting@cdslincia.com</u> येथे संगक साधाया किया टीलफ़ी क्रमांक १८०० २२ ५५ ३३ येथे संगक साधाया आणि एनएसडीएल हेल्य डेस्क यांच्याणी <u>evoting@nsdl.co.in</u> येथे
- वरील प्रमाणे नमूद केलेली तारीख आणि वेळे नंतर दूरस्थ ई-मतदान प्रारूप मतदानासाठी बीएसपीएल यांच्याकडून बंद करण्यात येईल आणि एखाद्या सभासदाने एकदा एखाद्या विषयावर मतदान केलेले असेल तर त्याला त्यात पुन्हा बदल करता येणार नाही.

संपर्क साधावा किंवा टोलफ्री क्रमांक १८०० १०२० ९९० आणि १८०० २२ ४४ ३० येथे संपर्क साध

- जे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहणार आहेत आणि ज्या सभासदांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पर्व दूरस्थ ई-मतदान पद्धतीने मतदान केलेले नाही अशा संभासदांसाठी ३६ व्या वार्षिक सर्वसाधारण संभेच्या दरम्यान ई मतदान सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
- ज्या समासदांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वी दूरस्थ ई-मतदान पद्धतीने मतदान केलेले आहे असे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहू शकतात मात्र त्यांना पुन्हा मतदान करता येणार नाही. सभासदांनी कृषया नींद प्याची की वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वी दुस्थ ई-मतदान करणाऱ्या तसेच वार्षिव सर्वसाधारण सभेच्या दुस्यान ई-मतदान पद्धतीने मतदान करणाऱ्या सभासदांचे मताधिकार हे कट ऑफ तारीख़ प्रयाजे
- असणाऱ्या समभागधारकांच्या कडे उपलब्ध आलेल्या समभागांच्या पेड अप मूल्यावर अवलंबून असतील सभासद ही सूचना कंपनीचे संकेतस्थळ <u>https:poojaentertainmentandfilms.in</u> येथे तसेच बीएसपीएल यांच सकेतस्थळ <u>https://ivote.bigshareonline.com</u> येथे आणि बीएसई लिमिटेड यांचे सकेतस्थळ <u>https://www.bseindia.com</u> येथे पाह् शकतात आणि पुढील अधिक माहितीसाठी समासद कंपनी/रजिस्ट्रार यांच्याशी संपर्क साधू

२२ सप्टेंबर २०२३ रोजी डिपॉझिटरीज यांनी तयार केलेल्या लाभार्थी मालकांच्या तसेच सभासद नोंद पुस्तिकेत नोंद

- वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहण्याच्या बाबतीत आणि बीएसपीएल यांच्या ई-मतदान पद्धतीच्या माध्यमात्नु ई मतदान करण्यास आपणास काही शंका किंवा प्रश्न असल्यास आपण <u>ivote@bigshareonline.com</u> येथे किंवा टोलफ्री क्रमांक १८०० २२ ५४ २२ येथे संपर्क साधू शकता. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून होणाऱ्या मतदानाच्या संदर्भातील राज्या करनाम १००५ १ १ ४ वर्ष से प्राप्त स्थान स्यान स्थान स
- ज्या समभागधारकांचे ई-मेल तपशील/ मोबाईल क्रमांक कंपनी/डिपॉब्रिटरीज यांच्याकडे नोंदणीकृत करण्यात आलेले नाहीत त्यांच्यासाठी सूचनेत नमूद करण्यात आलेल्या प्रस्तावांवर ई-मतदान करण्यासाठी लॉग इन क्रेडेन्शियल्स प्राप्त

प्रत्यक्ष समभागधारकांसाठी : आयएसआर - १ मध्ये स्वाक्षरी केलेले विनंती पत्र त्यात त्यासह तपशील फोलिओ क्रमांक, सममागधारकाचे नाव, समभग प्रमाणपत्राची स्कॅन केलेली प्रत (मागून आणि पुदून), पॅन (पॅनकार्डची स्वयंसाक्षांकीत आणि स्कॅन केलेली प्रत) आधार (आधारकार्डची स्वयंसाक्षांकीत आणि स्कॅन केलेली प्रत)कंपनीचे र्राकस्ट्रार आणि ट्रान्स्कर एजद्वस मेसर्स विग रोअर सर्व्हिसेस प्रायक्टेट लिमिटेड यांना पाटवावी आणि प्रत्यक्ष प्रत कार्यालय क्रमांक एस ६-२, ६ ६ वा मजला, पिनॅकल बिझनेस पार्क, आहरा सेंटर जवळ, महाकाली केव्हज रोड, अंधेरी (पूर्व मंबर्ड ४०० ०९३ येथे पाठवावी.

- डिमॅट समभागधारकांसाठी : आपला ई-मेल तपशील आणि मोबाईल क्रमांक आपल्या संबंधित डिपॉब्रिटरी पार्टीसिपंटर

व्यक्तिगत डिमॅट समभागधारक : कृपया आपला मोबाईल क्रमांक आणि ई-मेल तपशील आपल्या संबंधित डिपॉझिटर्र पार्टीसिपंटस (डीपी) यांच्याकडे नोंटूणीकृत करावा जे ई-मतदानासाठी आणि डिपॉझिटरीज यांच्या माध्यमातून आंभासी बैठकीला उपस्थित राहण्यासाठी सक्तीचे आहे,

- च्या सभासदांकडे कंपनीचे समभाग इलेक्ट्रॉनिक स्वरूपात आहेत त्यांनी आपला ई-मेल तपशील, मोबाईल क्रमांक आणि बँक मॅंडेट डिपॉब्रिटरी यांच्याकडे संबंधित डिपॉब्रिटरी पार्टीसिपंटस यांच्या माध्यमातून नोंटणीकृत करावा. च्या समासदांकडे कंपनीचे समभाग प्रत्यक्ष स्वरूपात आहेत त्यांना आवाहन करण्यात येते की त्यांनी आपला ई-मेल तपशील कंपनीचे रजिस्ट्रार आणि ट्रान्सकर एवंट मेसर्स बिग शेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे प्रत्यक्ष प्रत फोलिओ क्रमांक, समभागधारकाचे नाव, प्रमाणपत्राची स्कॅन केलेली प्रत, पत्याचा पुरावा आदी तपशिलासह कार्यालय क्रमांक एस ६-२ ६ वा मजला, पिनॅकल बिझनेस पार्क, आहुरा सेंटर जवळ, महाकाली केव्हज रोड, अधेरी (पूर्व) मुंबई ४०० ०९३
- येथे पाठवावी. किंवा कंपनीकडे <u>investor@ poojaentertainmentandfilms.in</u> येथे पाठवाव त्याच प्रमाणे कळविण्यात येते की सभासद नोंद पुस्तिका आणि समभाग हस्तांतरण पुस्तिका २३ सप्टेंबर २०२३ ते २९ सप्टेंबर २०२३ (दोन्ही दिवस धरून) या कालावधीत कंपनीच्या ३६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या उद्रेण्याने बं

दिनांक: ०६/०९/२०२३

कंपनी सेक्रेटरी आणि कम्प्लायन्स अधिकारी